

अर्जदाराचे पुर्ण नाव :
पत्ता :
.....
.....
दिनांक : / /

प्रति,
मा . निबंधक ,जन्म मृत्यु विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका
विभागीय कार्यालय
.....

विषय : मुलाचा / मुलीचा जन्मदाखला मिळणेबाबत .

महोदय.

मी वरील अर्जदार विनंती पूर्वक अर्ज करतो की. माझ्या मुलाचा / मुलीचा जन्म वसई -विरार शहर महानगरपालिका हृदीत झाला असुन त्याचा तपशिल पुढील प्रमाणे आहे .

| | | | | | | | | | | | |
|--|--------------------------|--|--|--|--|--|--|--|--|--|--|
| बालाचे नाव मुलगा / मुलगी (ठेवले असल्यास) | मराठी | | | | | | | | | | |
| जन्म दिनांक | इंग्रजी (Capital Letter) | | | | | | | | | | |
| जन्मठिकाण घर किंवा हॉस्पीटलचे नाव | अंकी | | | | | | | | | | |
| जन्मठिकाण घर किंवा हॉस्पीटलचे नाव | अक्षरी | | | | | | | | | | |
| आईचे पुर्ण नाव | मराठी | | | | | | | | | | |
| आईचा आधार कार्ड क्रमांक (असल्यास) | इंग्रजी (Capital Letter) | | | | | | | | | | |
| वडीलांचे पुर्ण नाव | मराठी | | | | | | | | | | |
| वडीलांचा आधार कार्ड क्रमांक (असल्यास) | इंग्रजी (Capital Letter) | | | | | | | | | | |
| जन्माच्या वेळी आई वडीलांचा पत्ता | | | | | | | | | | | |
| आई वडीलांच्या कायमचा पत्ता | | | | | | | | | | | |

बालाच्या आई व वडीलाचे आधार कार्ड /छायाचित्र असलेले ओळखपत्राची छायांकित प्रत पुरावा म्हणुन सोबत जोडलेली आहे .

वर दिलेली माहिती सत्य व वरोवर असून त्यामध्ये बालाचे नाव / जन्म दिनांक / आईचे नाव /वडीलाचे नाव /जन्म वेळचे ठिकाण व पत्ता इत्यादी मध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही . याची मला पुर्ण जाणीव आहे .मी आपणांस दिलेल्या वरील माहितीस मी सर्वस्वी जबाबदार आहे .

अर्जदाराची सही

आवश्यक असलेले कागदपत्रके पुढीलप्रमाणे

- १) हॉस्पीटलचे जन्मप्रमाणपत्र
- २) आई - वडीलांचे आधारकार्ड

